

TRANSCHEM LIMITED

February 07, 2022

To,
Corporate Relation Department
BSE Limited,
P. J. Towers,
Dalal Street, New Trading Ring,
Rotunda Building, Fort,
MUMBAI – 400 001

REF: COMPANY CODE NO. 500422.

Sub: PUBLICATION OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS IN NEWSPAPER

Dear Sir,

Please take note that pursuant to Regulation 47 of SEBI Listing Regulations the Company has published its Un-Audited financial results for the quarter and nine months ended 31 December 2021, as taken on record by the Board in its meeting held on 05 February 2022, in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) news papers in their 07 February 2022 edition.

Attached are the copies of said newspaper advertisements for your reference and record

Thanking you.

Yours faithfully,

For Transchem Limited

Neeraja Karandikar

Company Secretary (ACS 10130)

Tel.: 022-2547 7077 Telefax: 022-2547 8601 E-mail: secretary@transchem.net Website: www.transchem.net

लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

दि. ६ (प्रतिनिधी) गानकोकिळा, मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र दोन सरकारकडून राष्ट्रीय दिवसांचा जाहीर दुखवटा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार मुंबईतील आहेत. दादरमध्ये छत्रपती शिवाजी पार्क रमशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार येणार करण्यात राष्ट्रीय आहेत. **दुखवट्याअंतर्गत** संहितेनुसार

ध्वज

राष्ट्रध्वज

आणण्यात

अध्यविर

आहे. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व योगदान आणि घेउञ्न लक्षात याविषयी सरकार निर्णय घेत असते. केंद्र पातळीवर केंद्रीय गृह मंत्रालय संदर्भातील या निर्देश जारी दिले जातात. राज्यही त्यांच्या प्रदेशात शासकीय दुखवटा राज्य र-तरावर शासकीय इतमामात आणि दुखवटा जाहीर करण्यासाठी संबिधित निर्णय मुख्यमंत्री राज्याचे

वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून घेतात. याआधीच्या राष्ट्रीय दुखवट्यांची माहिती २०१३ - दक्षिण

आपल्या

मंत्रिमंडळातील

आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भारतरत्न नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर भारतात पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

२०१८ - द्रविड

मुझेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर एका राष्ट्रीय दिवसाचा जाहीर दुखवटा करण्यात आला होता.

माजी 5035 पंतप्रधान अटल वाजपेयी बिहारी यांच्या निधनानंतर दिवसांचा सात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

२०१९ - गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री पर्रीकर मनोहर यांच्या निधनानंतर दिवसाचा एका राष्ट्रीय दुखवटा जाहीर आला होता.

माजी 5050 राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर सात राष्ट्रीय दिवसांचा जाहीर दुखवटा करण्यात आला होता.

रोज वाचा

ाझे अशील अर्थात श्री. रिशी जयकिशन चुघ, पत्ता दारा सनिल कारीया, ब्लॉक क.११६/८५, हिन्दस्तान ौक पोलीस चौकीजवळ, मुलुंड (प.), मुंबई-४०००८ यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात ोत आहे. माझे अशिलांचे काका आजोवा अर्थात वर्गीय श्री. सदामा गंगाराम गोलानी यांचे २ जानेवारी ०२२ रोजी निधन झाले आणि त्यांची आजी श्रीमर्त १क्ष्मी मोहनदास चघ ऊर्फ लक्ष्मी गंगाराम गोलानी यांचे फेब्रुवारी, २०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्च यांचा नातु श्री. रिशी जयकिशन चुघ हे आहेत आणि कमेव कायदेशीर वारसदार आहेत आणि पुढे हिंद् गरसा कायदा १९५६ च्या तरतदीनसार त्यांच्य त्युच्यावेळी ते एकमेव वारसदार होते. माझ्या अशिलां . हाका आजोबा आणि त्यांची आजी हे फ्लॅट अर्था लॅट क्र.२४,८/सी, एस.एस. को-ऑपरेटिव्ह हौसिं नोसायटी लि.. एस.एस. नगर, सायन कोळीवाडा वुई-४०००३७ या जागेचे मालक होते. माङ्य ।शिलाकडे सदर फ्लॅटचे अधिकार, हक व हित

सर्व संबंधित व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, माझे अशिलांचे लेखी परवानगी व एनओसी आणि सदर फ्लॅटमधील अधिकार घेतल्याशिवाय कोणाही व्यक्तीसह किंवा (१) श्री. सुनिल दौलतराम गोलानी, २) श्री. अनिल दौलतराम गोलानी व (३) कुमारी गिमती मंज दौलतराम गोलानी यांच्यासह आणि सदर लॅटबाबत कोणतेही हस्तांतर, उपक्रम, व्यवहार किंव कंत्राटवावत करारनामा करू नये. माझे अशिलांनी वर नमुद तीन नातेवाईकांच्या नावे आणि अन्य व्यक्तीस ादर फ्लॅटबाबत त्यांचे अधिकार, हक्क व हित, हस्तांतर वेक्री व मुक्ततेसाठी कोणतेही दस्तावेज निष्पादित केल नाहीत. जर कोणा व्यक्तीने (१) श्री. सुनिल दौलतराम लानी, (२) श्री. अनिल दौलतराम गोलानी व (३) कमारी/श्रीमती मंज दौलतराम गोलानी किंवा अन्य इत यक्तींसह कोणताही करारनामा केल्यास ते आ अशिलांवर बंधनकारक असणार नाही आणि संपूर्णत यांच्या जोखिम मुल्य व परिणामावर असेल.

दिनांक: 0७.0२.२0२ सत्यम आर. दुबे वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No. 64, Distinctive Nos from 316 to 320, Old Numbered 671 to 675 of Sussex Industri Estate Premises Co-operative Society Limited ituated at Sussex Industrial Estate Premises Co-Operative Society Limited, Dadoji Konded Cross Marg Byculla Mumbai: 400 027 in the name of Late Mr Mohd, Asif Abdul Rafique Khan A-210 has been reported lost/misplaced and an application has been made by the legal heirs of the said deceased member to the society for issue of share certificate The society hereby invites claims or objections (in writing) from claimants objectors for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. In no claims / objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate

For and on behalf of Sussex Industrial **Estate Premises Co-Operative** Society Limited

(Hon Secretary)

जाहीर सूचना तर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की. अर्थ रेसिडेन्सी (एच–आय–जे विंग) को–ऑपरेटिव

हौसिंग सोसायटी लिमिटेड, रतन नगर, अंबावाडी डी.एन. दवे रोड, दहिसर (पूर्व), मुंबई-६८ यांचे सदस्र असलेले श्री/श्रीमती भरत मनीलाल मेहता व रेखा भरत मेहता यांचे अनुक्रमांक ३६ ते ४० धारव भागप्रमाणपत्र क्र.८ आणि अनुक्रमांक ३१ ते ३५ धारक मागप्रमाणपत्र क्र.७ हरवले आहे. सदर सदस्याने सोसायटीकडे दुय्यम भागप्रमाणपत्रासाठी अर्ज केल

मोमायरी याव्हारे मोमायरीच्या भांडवल मेळकतीमधील, दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास अन्य रावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा भाक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसि**ध्दीपासन** १४ **(चौदा) दिवसांत** दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य मुरावाच्या प्रतींसह अर्थ रेसिडेन्सी (एच-आय-जे विंग) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे सचिव गांच्याकरे प्रापाविषयात येत आहेत. वर टिलेल्या प्रदर्गीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायर्ट उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहा करण्यास सोसायरी मोकली असेल जर काही टावे आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवार्ह

च्या वतीने व करित अर्थ रेसिडेन्सी (एच-आय-जे विंग) को-ऑपरेटिव्ह हौ. सोसायटी लि ठिकाणः मुंबई दिनांक: 0७.0२.२0२२

PUBLIC NOTICE 'Notice is hereby given for the information o

ublic that SMT. DOROTHY THOMAS HANSO is owner of Flat No.1 on Ground Floor The Shri Murli Govind Co-operative Housing ociety Limited, A - Wing, Plot No. 527, 33 rd inking Road, Near Khar Post Office, Khar West), Mumbai - 400 052, and SMT. **DOROTHY THOMAS HANSO** had transferre above said Flat premises in the name of MR JOSEPH THOMAS HANSO by Gift Deed, dt. 30/11/2021, the said Deed, registered with Sub-Registrar office Andheri-2, vide Registration No. BDR-4-10892-2021, dated

Any person/s having any right, title, interest, claim or demand whatsoever in, to or upon the said property or any part thereof should notify the same in writing (together with attested copy of documentary evidence in support thereof) to the undersigned within 15 days of the publication hereof failing which the transaction shall be concluded without reference to any such right, title and claim and the same, if any shall be deemed to have been waived and/o abandoned. V. K. SHUKLA Date: 07/02/2022 (Advocate High Court

Bandra (East), Mumbai - 400 051. Mobile No. 9820466809

Office No.1, Ashtavinayak Karyalya, Opp. Bandra Court

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Mr. Samir J. Mehta Mrs. Manisha S. Mehta and Mrs. Damyanti . Mehta, members in respect of Flat No.501, D wing on 5th floor and 502, D wing on 5th floor building No. 2A, having below mentione address. Mrs. Damyanti J. Mehta, died of 31/12/2020. Mr. Samir J. Mehta, the legal hei of the said deceased member has applied t membership in respect of said Flat No.501, D wing on 5th floor and 502, D wing on 5th floor building No. 2A.

The society hereby invites claims or objections with certified documents from the heir/heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Fla No.501, D wing on 5th floor and 502, D win on 5th floor building No. 2A, to Mrs. Damyan J. Mehta,, within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society betwee 8.00 p.m. to 9.00 p.m.

If no claims / objections are received within th period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property : the society in such manner as are provide under the Bye – Laws of the society.

Agarwal Residency Co-op. Hsg. Soc. Ltd. Adarsh Dugdhalaya, Shankar Lane, Kandiva West, Murnbai 40006 Place: Mumbai Date: 07/02/2022

PUBLIC NOTICE

Mr. Sharad Chandra R. Shenoy, a joint member of the Gokul Heaven (D-M) Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai 400101, and holding Flat No.G-502, in the building of the society, died on 13/10/2021. Mrs. Shweta Sharadchandra Shenoy & Ms. Purnima Atul Shanbhag have made an application for transfer of the shares of the deceased in their names.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors

r of the said shares and interest of the deceased member in the capital/prope of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies such documents and other proofs in support of such claims/objections claims/objections are received within the period prescribed above, the society shall be fre to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of Gokul Heaven (D-M) CHS Ltd,

Date : 07.02.2022 Hon. Secretary

PUBLIC NOTICE IN THE COURT OF JUDGE, CO-OPERATIVE COURT NO.II, MUMBAI Appejay House 5th Floor, 3, Dinshaw Vatcha Road,

Churchgate, Mumbai - 400020 Mr. Vijav Krishna Sawant And Ors ...Petitioner

WHEREAS the following dispute/s is/ are referred to me by the Vijay K. Sawant & Ors, Mumbai - 400077 against the following opponent for decision. I hereby summons you to appear before me either personally or by a duly instructed Advocate on the date shown (23/02/2022). The case is fixed for Filing of Evidence and Hearing. You should therefore produce all the documents on which you wish to rely and keep present all the witness whom you propose to

ехаппп	e in the case.			
Sr No.	Name Of Opponent	Opponent No	Case No	Next Date & Timing of Hearing
1	Mr. Pandit Shankar Thorat Address: Worli Police Camp, Sir Pochakanwala Marg, Worli, Mum- 30		CC/II/16/2017	23-02-2022

This Notice is being given to you that you were not available at the address giver n the dispute. If you failed to appear, the case may be heard and decided in you seal

परिशिष्ट - ४ [नियम ८(१)] ताबा सूचना

Judge, Co-operative Court No.II, Mumbai.

DS Pisal

ठिकाणः मुंबई

Shree Gagangiri CHS Ltd And Ors

DCB BANK

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित, डीसीबी बँक लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी यांनी सिक्यरिटायझेशन ॲन्ड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (२००२चा कायदा ५४)अन्वये कलम १३(१२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ व्या नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकरान्वये हमीदार <mark>श्रीमती रत्नवथी गोपिनाथ, श्री. राजू गोपिनाथ, श्री</mark> के कृष्णा कुट्टी, श्रीमती बिंदू बालसुब्रमण्यम आणि श्रीमती अनिला जी. मेनन यांना 9६ जुलै, २०२१ जारी केलेल्या मागणी सुचनेत निर्देशित रक्कम दि. १२.०७.२०२१ रोजीनुसार **रु. १९,०७,०७,४८८.०**० (रुपये एकोणीस कोटी सात लाख सात हजार चारशे अठ्ठ्याएंशी मात्र) १३.०७.२०२१ पासूनचे पुढील व्याज/दंडात्मक व्याजाचे प्रदान सदर सूचनेच्या प्राप्तीच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत

कर्जदार / हमीदार सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना ही वरील निर्देशिः कर्जदार, हमीदार आणि आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या कलम ९३(४) अंतर्गत व सदर नियमाच्या सहवाचिता नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकरान्वये खालील निर्देशि गलमत्तेचा **दि. ०३ फेब्रवारी, २०२२ रोजी** ताबा घेतला आहे

ोशेषतः कर्जदार आणि आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार कर नये व असे कोणतेही व्यवहार हे डीसीबी बँक लिमिटेडच्या प्रभारांतर्गत दि. १२.०७.२०२१ रोजीनुसार र १९,०७,०७,४८८.०० (रुपये एकोणीस कोटी सात लाख सात हजार चारशे अठ्ट्याऐंशी मात्र) १३.०७.२०२१ पासूनचे पुढील व्याज/ दंडात्मक व्याज रकमेच्या अधीन असतील.

स्थावर मालमत्तेचे विवरण १) निवासी सदनिका क्र. ५०७, ५वा मजला, बी-विंग, प्रोगेसिव्ह सी लाउंज, प्लॉट क्र. ४४ आणि ४५, सेक्ट १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४००६ १४ येथे स्थित आहे.

२) सदनिका क्र. ४०१, चौथा मजला, राधा कृष्ण लाईमलाइट कोहौसोलि., स्वस्तिक पार्क, चेंबूर (पूर्व)

) सदनिका क्र. ४०५, चौथा मजला, राधा कृष्ण लाईमलाइट कोहौसोलि., स्वस्तिक पार्क, चेंबूर (पूर्व) मुंबई - ४०००७१ विनांक: ०७.०२.२०२२

प्राधिकत अधिकारी, डीसीबी बँक लिमिटेड

पी एच ई पीसीएमएच हेल्थकेअर एलएलपी (एलएलपीआयएन: एएपी-0330) नमुना क्र. युआरसी-२ प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(वी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकत)

अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार) येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअसंद्वार कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत मे. पी एच ई पीसीएमएच

हेल्थकेअर एलएलपी (एलएलपीआयएन: एएपी-0330) या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेंट्र रजिस्ट्रेशन सेंटर, मनेसार येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: पीसीएमएच (रुण केंद्रीत वैद्यकीय गृह) हेल्थकेअर मॉडेल तयार करणे हे उद्दिष्ट आहे. वैद्यकीय दवाखान्यातीत आणि वाह्यरुण विभागातील सेवा प्रदान करणे आणि आरोग्य सेवा उपायांसह एकत्रित सर्व संबंधित कार्ये

चालवणे. होम-आधारित वैद्यकीय व्यवस्थापन स्थापित करणे आणि चालवणे परंतु उच्च अवलंबित्व युनिट्स आणि अतिदक्षता यनिटसपरते मर्यादित नाही. घरातील आणि बाहेरील रुग्णांसाठी हेल्थकेअर सेंटर्स. फार्मसी वैद्यकीय उपकरणे पुरवटा खरेदी करणे, माङ्याने देणे किंवा अन्यथा घेणे, स्थापित करणे, देखरेख करणे, चालवणे, चालवणे, व्यवस्थापित करणे; आणि दुखापती आणि आजार, अपंगत्व आणि कोणत्याही प्रकारची कमतरता आणि वरे होण्याच्या किंवा पुनर्वसन दरम्यान व्यक्तींचे स्वागत आणि उपचारांसाठी घरगुती सुविधा, जेरियाटिक केअर सेंटर, सहाय्यक राहणीमान, सामान्यत: विशेष आणि/किंवा सपर-स्पेशालिटी विभाग उत्पादने किंवा सेवांच्या वावतीत टेलिमेडिसिन आणि इतर डिजिटल नवकल्पना वापरणे आणि रुग्णांना प्रदान

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय: बी-३८ हेमरतन कोहौसोलि., जुना नागरदास रोड, अंजली सोसायटीच्या बाजुला, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००६९ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेख

स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव हरियाणा, भारत-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. भाज दिनांकीत ०७ फेब्रुवारी, २०२२

सही/-हार्दिक पियश खारवा निला वेलायुधन डीआयएन:०८४०९५८४ डीआयएन: 0८४३१३८४

ANAND RATHI

आनंद राठी ग्लोबल फायनान्स लि.. एक्सप्रेस झोन. ए विंग. १०वा मजला, पश्चिम द्रुतगती महामार्ग, ऑवेरॉय मॉलच्या एकदम समोर गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३.

ई-लिलाव विक्री सूचना

सामान्य जनतेस व विशेषतः कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, आनंद राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेड (एआरजीएफएल) (प्रतिभूत धनको) कडे तारण असलेले खालील भनुसुची १ मध्ये नमुद स्थावर मालमत्तेचा एआरजीएफएलच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी वास्तविक ताब तिलेला आहे आणि या मालमत्तेची <mark>दिनांक २४ सप्टेंबर, २०२०</mark> रोजी देय एकूण रक्कम रु.८,८८,६८,९९५.५ रुपये आठ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अडुसष्ट हजार नऊशे पंच्याण्णव आणि पैसे एकावन्न फक्त) तसे बालील नमुद कर्जदार/जामिनदारांकडून रक्कम मुक्ततेच्या तारखेपर्यंत पुढील करारदराने व्याज, इतर खर्च भाणि शुल्क वसुलीकरिता जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी ई-लिलावाने विक्री केली जाईल.

कर्जदाराचे नाव: मे. पार्श्वनाथ कन्स्ट्रक्शन श्री. विरेंद्र एन. शेठ (मालक) नोंदणीकृत कार्यालय: इमारत क्र.१५५, पंत नगर, नायडू कॉलनी, घाटकोपर (ई), मुंबई-४००००७ आणि

निवासी पत्ता: बी-७०१, राजेश टॉवर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२.

ारणकर्ता/जामिनदाराचे नाव: १. श्री. विरेंद्र नटवरलाल शेठ श्रीमती वर्षा विरेंद्र शेठ ३. श्री. सागर विरेंद्र शेठ

www.rathi.com वेवसाईटला भेट द्यावी

दिनांक: ०६/०२/२०२१

ठेकाण: मुंबई

९(१) अन्वये विहित १५ दिवसांची सूचना आहे.

. श्री. अमोल विरेंद्र शेठ, निवासी पत्ता: बी-७०१, श्री राजेश टॉवर, राजेश नगर, जेबी खोत शाळेजवढ

गाईबाबा नगर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२. खाली नमुद्र केलेली मालमत्ता २२ फेब्रवारी. २०२२ रोजी https://sarfaesi.auctiontider.ne वेबसाईटमार्फत कर्ज खाते क्रमांक: एआरजीएफएल/सीएफ/०२२ अंतर्गत दिनांक २४ सप्टेंबर, २०२० रोजी देय एकूण रक्कम रु.८,८८,६८,९९५.५१ (रुपये आठ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अडुसष्ट हजार नऊशे पंच्याण्णव आणि पैसे एकावन्न फक्त) तसेच मुक्ततेच्या तारखेपर्यंत त्यावरील व्याज, इतर शुल्क व खर्च या रकमेच्या वसुलीकरिता ऑनलाईन ई-लिलावामार्फत विक्री केली जाईल.

अनुसुची १ फ्लॅट क्र.वी–७०१, ७वा मजला, श्री राजेश टॉवर बी विंग को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, राजेश नगर, जेबी खोत ाळेजवळ, साईबाबा नगर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२, जमीन सर्व्हे क्र.१२०, हिस्सा क्र.२ए(भाग), ११९(भाग

अ.क्र.	मजला	फ्लॅट क्र.	आरक्षीत मुल्य (रु.)			
१	৬वा	७०१	२,१४,२०,०००/-			
२	एकूण		२,१४,२०,०००/-			
आरक्षित मुल्य		₹.२,१४,२०,०००/-				
इसारा रक्कम		अनुसुची १ मध्ये नमुद युनिटनाव	वत आरक्षित मुल्याच्या १०%			
बोली वाढविष	गेरकम	अनुसुची १ मध्ये नमुद प्रत्येक युनिट/फ्लॅटकरिता प्रतिभूत धनकोद्वारे मान्यप्रमाणे रु.५,०००/ – किंबा त्यापटीने				
अनुसुची १ मध्ये नमुद स्थावर मालमत्ता व अधिकार दस्तावेज निरीक्षणाकरिता तारीख व वेळ		अनुसुची १ - १७ फेब्रुवारी, २०२२ (वेळ स.११.०० ते दु.३.००) (संपर्क श्री. संदीप विजय उपाध्याय, द्र.:९७७३८९४७९२) ई-मेल: sandeepupadhyay1@rathi.com/ cfsupport@rathi.com)				
केवायसी दस्तावेज/इरठे पुराव्यांसह निविदा प्रपत्र सादर करण्याची तारीख व वेळ		१८ फेब्रुवारी, २०२२ रोजी साय	i.५.००वा.			
ऑनलाईन प्रस् तारीख व वेळ	ताव उघडण्याची	२२ फेब्रुवारी, २०२२ रोजी दु.२.०० ते द.३.००				

तदर प्रकाशन हे वरील कर्जदार/जामिनदारांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८(६) व

प्राधिकृत अधिकार

आनंद राठी ग्लोबल फायनान्स लि

== 53L दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेड (CIN.:L65990MH1945PLC004452)

नोंदणीकृत कार्यालय: रुस्तम कोर्ट इमारत, पोद्दार हॉस्पिटलसमोर, डॉ. ॲनी वेझंट रोड,

वरळी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००३०. दुर.क्र.:०२२-२४९१९५६९, ई-मेल:standardbatteries_123@yahoo.co.in, वेबसाईट:www.standardbatteries.co.in

सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स)च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या http://www.standardbatteries.co.in वेबसाईटवर उपलब्ध

सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५, सुधारितप्रमाणे, दि.१ एप्रिल, २०१९ पासून प्रभावी अनुसुची बी चे सुधारित खंड ४ सहवाचिता कंपनीचे आतील व्यक्तीद्वारे व्यापाराचे नियमन, पर्यवेक्षण व अहवालाकरिता आतील प्रक्रिया व संचालनाचे सांकेतांकाचे खंड ६ नुसार कंपनीचे संचालक, पदसिद्ध कर्मचारीद्वारे कंपनीचे व्यवहाराकरिता व्यापार खिडकी शिनिवार, दि.१ जानेवारी, २०२२ पासून बंद करण्यात आली असून ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष जनतेकडे घोषित झाल्यानंतर ४८ कार्यालयीन तास पुर्ततेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेडकरिता (भुपेंद्र एन. शाह) ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांक: ०३.०२.२०२२

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, जयेश आर. पंड्या, पत्ता: ए-८०३, विश्वकर्मा कोहौसोलि. सी.एस. रोड, ग्रेटर बॉम्बे को-ऑप.बँक जवळ, आनंद नगर, दिहसर (पुर्व), मुंबई-४०००६८ आणि जसुमतीबेन आर. पंड्या, पत्ता: सी-३०९, विश्वकर्मा कोहौसोलि., सी.एस. रोड, ग्रेटर बॉम्बे को-ऑप.बँक जवळ, आनंद नगर, दिहसर (पूर्व), मुंबई-४०००६८ हे खाली अनुसुचीत सविस्तरपणे नमूद मालमत्तेचे मालक आहेत आणि यापुढे त्यांच्याकडून खाली नमुदप्रमाणे मळ दस्तावेज हरवले आहेत आणि ते याबाबत बोरिवली पोलीस ठाणे, मुंबई येथे तक्रार नोंद करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्तेबाबत विक्री, तारण, अधिभार, मालकीहक, वक्षीस भाडेपदा, वापर, न्यास, तावा, वारसाहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्ष किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठ्यर्थ दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ॲडव्हो<mark>केट नेविल छेडा, छेडा ॲण्ड असोसिएटस्, द</mark>ुकान क्र.८, तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५६वा रस्ता, वीर सावरकर मैदानाजवळ, वाभई नाका, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून **१५ (पंधरा) दिवसांत** कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर विचारात घेतले जणार नाही.

हरवलेले मळ दस्तावेजांचे तपशील

कमल किशनचंद मंगलानी आणि श्री. नंदलाल विठ्ठलदास जेठवा यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा तसेच अन्य इतर दस्तावेज, रक्कम जमा केल्याच्या पावत्या, तावापत्र व इतर पत्रव्यवहार श्री. नंदलाल विठ्ठलदास जेठवा आणि मे. विजय ट्रेडिंग कंपनी यांच्या दरम्यान झालेला मुळ

करारनामा तसेच अन्य इतर दस्तावेज, रक्कम जमा केल्याच्या पावत्या, ताबापत्र व इतर पत्रव्यवहार मे. विजय ट्रेडिंग कंपनी आणि श्री. अशोककुमार पारेख व श्री. रमेशकुमार जगजीवनदास माधानी यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा तसेच अन्य इतर दस्तावेज, रक्कम जमा केल्याच्य पावत्या, ताबापत्र व इतर पत्रव्यवहार

. श्री. अशोककुमार पारेख व श्री. रमेशकुमार जगजीवनदास माधानी आणि श्री. केशवलाल तुलसीदास सागर व श्री. महेंद्रकुमार केशवलाल सागर यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा तसेच अन्य इतर दस्तावेज, रक्कम जमा केल्याच्या पावत्या, तावापत्र व इतर पत्रव्यवहार. वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

व्यावसायिक जागा दकान क्र.२. क्षेत्रफळ १५५ चौ.फ्. कार्पेट क्षेत्र, तळमजला, दी बोरिवर्ल उमादर्शन प्रिमायसेस को–ऑपरेटिव्ह सोसायटी लि., नोंदणी क्र.वीओएम/जीईएन–१३२७/१९७९, पत्ता: उमादर्शन कस्तुर पार्क, शिंपोली मेन रोड, वोरिवली (प.), मुंबई-४०००९२, जमीन एफ.पी.क्र. ७१९/डी, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर येथील जिमनीचे सर्व भाग व खंड तसेच सदर सोसायटीद्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.२० अंतर्गत अनुक्रमांक ९६ ते १०० (दोन्ही समाविष्ट) असलेले रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स.

ठिकाण: मुंबई श्री. नेविल पी. छेडा वकील, उच्च न्यायालय दिनांक: ०७.०२.२०२२



एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०२५७७० नोंदणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (वरळी) इंडस्ट्रीयल इस्टेट, नी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंनई-४०००१८.

दूर.क.: ५६६२५६०२, ५६६२५६०४, फॅक्स:०२२-५६६२५६०५ ई-मेल:vakilgroup@gmail.com, वेबसाईट:www.elcidinvestments.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंदपटावर घेणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात <mark>सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२</mark> रोजी एलसिड इन्ट्हेस्टमेंट्स लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे

संपुर्ण तपशिल स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.elcidinvestments.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

मंडळाच्या आदेशान्वये एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता सही / -वरुण वकिल

ठिकाण : मुंबई संचालक दिनांक : ०३ फेब्रुवारी, २०२२ डीआयएन:०१८८०७५९

(मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००९ चे नियम १७(४) नुसार) एलएलपीचे नोंदणीकृत कार्यालय एका ठिकाणाह्न दुसऱ्या ठिकाणी बदलण्यासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र) यांच्या समक्ष

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३ चे उपकलम (३) आणि मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम, २००९ चे नियम १७ चे उपनियम (४)

आणि

ट्रान्सयुनियन ग्लोबल टेक्नॉलॉजी सेन्टर एलएलपी यांचे नोंदणीकृत कार्यालय: वन इंडियाबुल्स सेन्टर, १९वा मजला, टॉवर २ए व २बी, ज्युपिटर टेक्टाईल मिल्स, ८४१, सेनापती बापटमार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई, महाराष्ट्र-४०००१३, भारत.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, एलएलपीने त्यांचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून तामिळनाडू राज्यात विशेषत: मुंबई ते चेन्नई अर्थात ८वा व ९वा मजला, ब्लॉक २, डीएलएफ आयटी/आयटीईएस सेझ, शिवाजी गार्डन्स, मुनलाईट स्टॉक, नंदाम्बक्कम पोस्ट, माऊन्ट पुनामल्ले रोड, मनापक्कम, चेन्नई-६०००८९ येथे स्थलांतरीत करण्याकरिता नियोजित बदलांच्या निश्चितीसाठी केंद्र शासना यांच्याकडे मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३ सहवाचिता मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम २००९ चे नियम १७ नुसार याचिका करण्याचे नियोजित केले आहे.

जर कोणा व्यक्तिच्या हितास एलएलपीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप **रजि. पोस्टाने किंवा एमसीए २९** पोर्टल (www.mca.gov.in) वर गुंतवणूकदार तक्रार नमुना प्रपत्र भरून सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांच्या आत केंद्र शासन, (क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र), पत्ता: एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ येथे पाठवावी तसेच एक प्रत खालील नमुद अर्जदार एलएलपीच्या खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

वन इंडियाबुल्स सेन्टर, १९वा मजला, टॉवर २ए व २बी, ज्युपिटर टेक्टाईल मिल्स, ८४१, सेनापती बापटमार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई, महाराष्ट्र-४०००१३,

अर्जदार एलएलपीच्या वतीने व करिता मे. ट्रान्सयुनियन ग्लोबल टेक्नॉलॉजी सेन्टर एलएलपी

दिनांक: 0७.0२.२0२२ सही / -ठिकाण: मुंबई प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता



लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार

उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/ - प्रत्येकी)(वार्षिकीकरण नाही)

नोंद. कार्या.: १२२, मिस्त्री भवन, २रा मजला, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०; द्र.:६६२५६२६२; फॅक्स:२२८२२०३१; वेबसाईट:www.orbitexports.com, ई-मेल:investors@orbitexports.com

orbit exports ltd. सीआयएन:एल४०३००एमएच१९८३पीएलसी०३०८७२ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा (एकमेव व एकत्रित) अहवाल

एकत्रित एकमेव संपलेली तिमाही संपलेली तिमाही संप्रलेली नत्नुमाई संपलेली तिमाही संपलेली नऊमाही संपलेली तिमाई तपशील 39.92.2029 39.92.2020 39.92.2029 39.92.2029 39.92.2020 39.92.2029 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न 9884.03 ८२४६.६४ 3884.86 २०३८.२५ 2499.94 3484.83 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवातामक व विशेष साधारण बाबपूर्व) 002.62 980.90 9884.40 044.84 982.98 9899.00 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर) 602.63 980.90 9884.46 ७५५.६५ 982.88 9899.00 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर) 9090.69 993.28 9238.88 423.02 ५७६.५६ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 420.44 938.20 9028.40 489.49 998.84 9208.34 समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १०/ - प्रती) २७३८.३१ 2032.39 203८.39 2036.39 2036.39 2032.39 राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या

मूळ व सौमिकृत टिप:

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०५ फेब्रुवारी, २०२२

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे (एकमेव व एकत्रित) लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि **०५ फेब्रुवारी, २०२२** रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सदर निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले.

0.40

8.09

2.99

9.89

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे (एकमेव व एकत्रित) सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमूना स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसईच्या http://www.bseindia.com व एनएसईच्या www.nseindia.com) वेबसाईटवर व ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडच्या (http://www.orbitexports.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडकरिता सही / -

0.89

8.43

पंकज सेठ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०००२७५५४

ट्रान्सकेम लिमिटेड

सीआयएन:एल२४१००एमएच१९७६पीएलसी०१९३२७ नोंदणीकृत कार्यालय: ३०४, गणात्रा इस्टेट, पोखरण रोड क्र.१, खोपट, ठाणे (प.)-४००६०१. दूर.क.०२२-२५४७७०७७, फॅक्स:०२२-२५४७८६०१, ई-मेल:secretary@transchem.net ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही			संपलेले वर्ष
अ. क्र.	तपशील	३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३०.०६.२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२० अलेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित
٤.	एक्ण उत्पन्न (निव्वळ)	१४३.0३	१३९.२९	१४४.२0	४२६.५२	२५५५.0३	२६८३.२३
۲.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व)	१०५.७५	83.83	११२.४४	\$0.50	२३९८.७५	२४७६.९६
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)	904.64	83.83	११२.४४	\$0.50	२३९८.७५	२४७६.९६
	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वाबनंतर) कालावधीकरिता एकण सर्वकप उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकप नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर	66.66	६६.७८	€0.83	२२९.६८	२३५७.०६	२४१५.०१
	सर्वकष उत्पन्न (करानंतर))	२४३.६४	(98.89)	28.83	२३५.५७	9888.66	२६१७.६४
	भरणा केलेले समभाग भाँडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	१२२४.00	१२२४.००	१२२४.00	१२२४.00	१२२४.00	१२२४.00
9.	इतर समभाग (मागील लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकानुसार)	एनए	एनए	एनए	एनए	एनए	4060.84
	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)		V5(1)120	95/85/1	12 15	22 92	
2.400	अ. मूळ ईपीएस	0.58	0.44	0.59	3.66	१९.२६	१९.७३
	व. सौमिकत ईपीएस	0.58	0.44	0.59	33.8	१९.२६	१९.७३

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि इतर मान्यताप्राप्त लेखा सराव व लागू मर्यादेत योजनेअंतर्गत विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार वित्तीय निष्कर्ष तथार

सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या

www.bseindia.com व कंपनीच्या www.transchem.net वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि तद्नंतर ०५ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले.

ट्रान्सकेम लिमिटेडकरिता महेश सुरेश रणनवरे संचालक

स्थळ : ठाणे डीआयएन:०८२९६६३१ दिनांक: ०५ फेब्रुवारी, २०२२

Place: Thane

Date: 07.02.2022

Place: Panvel, Raigad

FINANCIAL EXPRESS

TRANSCHEM LIMITED CIN:L24100MH1976PLC019327

REGD OFFICE: 304, Ganatra Estate, Pokhran Road No.1, Khopat, Thane(W) - 400 601 Tel: 022-2547 7077 Fax: 022-2547 8601 Email: secretary@transchem.net

Extract Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31 December 2021 (Rs. in Lakhs, unless otherwise stated)

Sr		Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended
No.	PARTICULARS	31 Dec 2021 (Unaudited)	30 Sep 2021 (Unaudited)	30 Jun 2021 (Unaudited)	31 Dec 2021 (Unaudited)	31 Dec 2020 (Unaudited)	31 Mar 2021 (Audited)
1	Total Income (Net)	143.03	139.29	144.20	426.52	2,555.03	2,683.23
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	105.75	89.84	112.44	308.03	2,398.75	2,476.96
3	Net Profit / (Loss) for the period (before tax after exceptional items)	105.75	89.84	112.44	308.03	2,398.75	2,476.96
4 5	Net Profit / (Loss) for the period (after tax and exceptional items) Total Comprehensive Income for the period (Comprising profit for	78.87	66.78	84.03	229.68	2,357.06	2,415.01
ETV	the period after tax and other comprehensive income after tax)	243.64	(92.49)	84.42	235.57	2,448.87	2,617.64
6	Paid up Equity Share Capital (Face value ₹10 per share)	1,224.00	1,224.00	1,224.00	1,224.00	1,224.00	1,224.00
7 8	Other Equity (as per last audited balance sheet) Earning per share (EPS) FV of ₹10/- each (not annualised)	NA	NA	NA	NA	NA	5,070.15
(50)	(i) Basic EPS	0.64	0.55	0.69	1.88	19.26	19.73
	(ii) Diluted EPS	0.64	0.55	0.69	1.88	19.26	19.73

1) The financial results are prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS) and amendments issued thereafter prescribed under Section

133 of the Companies Act, 2013, and other recognised accounting practices and policies as applicable

2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2021, filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2021 are available on Stock Exchange website viz. www.bseindia.com and Company's website www.transchem.net.

) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 5 February 2022. For Transchem Limited

Date: 5 February 2022

Mahesh Suresh Rananawre Director DIN:08296631

L&T Finance Limited Registered Office: Technopolis, 7th Floor, Plot No. 4 Block BP, Sector V, Salt Lake, Kolkata 700 091 CIN No.: U65910WB1993FLC060810 Branch office: Mumbai



DEMAND NOTICE

Under Section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002 (Herein after referred to

We have issued Demand Notice under Section 13(2) of the Act to you all (Borrower/s, Co-borrower/s & Guarantor/s) through Registered Post Acknowledge Due, as you have defaulted in payment of interest and principal installments of your loan account, and have failed and neglected to clear the said outstanding dues. As a result, the loan account has been classified as Non-Performing Asset (NPA) in the book of account in accordance with the directives relating to asset classification issued by the Reserve Bank Of India. The Notice has been returned as "undelivered" and therefore we are now issuing this notice to you all under 13(2) of the Act and hereby calling upon to repay the amount mentioned in the notice appended below to the L&T Financial Services. (Formerly known as L&T Housing Finance has merged with L&T Finance Limited ('LTF') w.e.f. 12th April, 2021) within the period of 60 Days from the date of this Paper Notification together with further interest and other charges from the date of Demand Notice till payment or realization. In case you are not discharging your liabilities under the terms of this notice, we shall be constrained to exercise all or any one of the rights conferred under Section 13(4) or Section 14 of the Act. "This is without prejudice to any

Loan Account	Demand Notice date / NPA date / Outstanding Amount		Description of the Immovable Property (Mortgaged)			
Number	Co-borrower/s Name	NPA Date	Outstanding Amount (₹) As On			transcriperty (moregages)
MUMHL14001889	Devaram Pusaram Solanki Manjudevi Devaram Prakash Pusaramji Solanki	Demand Notice Date: 29.10.2021 NPA Date: 06/05/2020 crossed 90 DPD	Total Rs. 24,99,222.34/- (Rupees Twenty Four Lakhs Ninety Nine Thousand Two Hundred	Ground Floor, Buildi	ng No.2, Kr 7, Village I	
			Twenty Two and paise Thirty Four Only) As On Date 28-10-2021	Boundaries	East West North South	Plot No.9, 10 & 11 32 Mts. Wide Road Plot No. 4,5,6, & 7 Plot No. 2





Authorized Officer

For L&T FINANCE LIMITED

J.K. Cement Ltd. CIN No.: L17229UP1994PLC017199

JKcement

Registered Office: Kamla Tower, Kanpur-208 001 (U.P.) Ph.: +91 512 2371478 to 81; Fax: +91 512 2399854/ 2332665;

website: www.jkcement.com; e-mail: shambhu.singh@jkcement.com

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

EXTRACT OF CONSOLIDATED AND STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

		CONSOLIDATED					
Sl. No.	Particulars	Three Months Ended 31.12.2021 (Unaudited)	Three Months Ended 30.09.2021 (Unaudited)	Three Months Ended 31.12.2020 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2021 (Unaudited)		
1.	Total Income	2,05,627.52	1,94,295.98	1,86,293.74	5,74,070.73		
2.	Net Profit before Interest, Depreciation, Exceptional Items and Tax	37,130.96	35,981.94	45,632.18	1,13,593.56		
3.	Net Profit for the Period before Tax (before Exceptional and Extraordinary Items)	23,356.74	22,969.92	33,667.96	75,045.50		
4.	Net Profit for the Period before Tax (after Exceptional and Extraordinary Items)	23,356.74	22,969.92	33,667.96	75,045.50		
5.	Net Profit for the Period after Tax (after Exceptional and Extraordinary Items)	14,018.70	14,949.71	21,728.54	47,977.11		
6.	Total Comprehensive Income for the Period	14,094.99	15,073.26	21,386.24	48,371.61		
7.	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- Per Share)	7,726.83	7,726.83	7,726.83	7,726.83		
8.	Basic and Diluted Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not Annualized Except Period / Year Ended)	18.14	19.35	28.12	62.09		

Notes:

1. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and nine months ended consolidated and standalone financial results are available on the Stock Exchange websites:- www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.jkcement.com.

Key Standalone Financial Information:

78			STAND	ALONE	v.
Sl. No.	Particulars	Three Months Ended 31.12.2021 (Unaudited)	Three Months Ended 30.09.2021 (Unaudited)	Three Months Ended 31.12.2020 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2021 (Unaudited)
1.	Total Income	1,96,678,20	1,88,350.21	1,79,040.62	5,51,124.72
2.	Net Profit before Interest, Depreciation, Exceptional Items and Tax	37,725.17	35,930.89	45,528.11	1,13,866.94
3.	Net Profit for the Period before Tax (before Exceptional and Extraordinary Items)	25,995.91	24,915.74	35,764.39	81,429.21
4.	Net Profit for the Period before Tax (after Exceptional and Extraordinary Items)	25,995.91	24,915.74	35,764.39	81,429.21
5.	Net Profit for the Period after Tax (after Exceptional and Extraordinary Items)	16,734.11	16,880.91	23,827.42	54,441.23
6.	Total Comprehensive Income for the Period	16,768.23	16,915.02	23,795.50	54,543.58
7.	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- Per Share)	7,726.83	7,726.83	7,726.83	7,726.83
8.	Basic and Diluted Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not Annualized Except Year Ended)	21.66	21.85	30.84	70.46

3. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and relevant amendment thereafter. The said financial results of the Parent Company and its subsidiaries [together referred as the "Group"] have been prepared in accordance with Ind AS 110 - Consolidated financial statements.

For and on Behalf of the Board of Directors

Dr. Raghavpat Singhania

Managing Director

DIN: 02426556

Place: Kanpur

Date: February 05, 2022

financialexp.epap.in

JK SOPER JK SUPER JK CEMENT. JK CEMENT Whitemax X STRONG STRONG

THEMAX





For Kind Attention of Shareholders: As a part of Green Initiative of the Government, all the Shareholders are requested to get their email addresses registered with the Company for receiving Annual Report, etc. on email.

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act.) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIFL Home Finance Ltd.(IIFL HFL) (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards recoverent of loan amount are as under-

Name of the Borrower(s). /Guarantor (s)	Demand Notice Date & Amount	Description of secured asset (immovable property)
Mr. Dayanand Godse, Mrs. Sushila Godse (Prospect No. 826050)	03-Feb-2022 Rs. 8,76,052/- (Rupees Eight Lakh Seventy Six Thousand Fifty Two Only)	All that piece and parcel oc the property being: Flat no 401 on 4th floor, admeasuring 226,37 sq. ft., Wing I , Mirador Utsaav., vehloli phata,asangaon, taluka shahapur, THANE, 421601, Maharashtra, INDIA
Mr. Rafiq Rehman Shaikh, Mrs. Mumtaz Rafiq Shaikh (Prospect No. 819098 & 921114)	03-Feb-2022 Prospect No. 819098 Rs. 21,85,660/- (Rupees Twenty One Lakh Eighty Five Thousand Six Hundred Sixty Only) Prospect No. 921114 Rs. 2,25,785/- (Rupees Two Lakh Twenty Five Thousand Seven Hundred Eighty Five Only)	All that piece and parcel of the property being: Flat No. 201, Admeasuring 42.60 Sq. Mtrs., On The 2Nd Floor, 'B' Wing 'C-1', Building No. 6 In Kotak Builders Golden Eye Project Bearing Survey No. 394 And 395 Situated At Vill. Shirgaon, Tal. & Dist. Palghar, 401404, Maharashtra, India
Mr. Raju Saroj, Mr. Rajan Saroj (Prospect No. 885622)	03-Feb-2022 Rs. 18,86,569/- (Rupees Eighteen Lakh Eighty Six Thousand Five Hundred Sixty Nine Only)	All that piece and parcel of the property being: Flat No 404, 4Th Floor, with built-up area of 50.60 Sq. Mtrs., Shree Township, Building No 03 Wing No 6. Boisar East, Palghar, 401501, Maharashtra, India
Mr. Madan Chhagan Panwar, Drishti Con Fashion Paradise, Sunita International, Mrs. Sunita M Panwar (Prospect No. 769416 & 923023)	02-Feb-2022 Prospect No. 769416 Rs. 41,04,607/- (Rupees Forty One Lakh Four Thousand Six Hundred Seven Only) Prospect No. 923023 Rs. 1,11,387/- (Rupees One Lakh Eleven Thousand Three Hundred Eighty Seven Only)	All that piece and parcel of the property being: B 103 Gokul Khitij, admeasuring 854 Sq. ft., Tower Gokul, Township Bolinj, Virar West, Thane, Pincode: 401303, Maharashtra, India

the Borrowers. For, further details please contact to Authorised Officer at Branch Office: IIFL HFL IIFL House. Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 and Shop No.201, The Edge, 2nd floor Behind Prakash Talkies, near ICICI Bank Palghar (IV) - 401404 and BM6238>306-310, 3rd Floor, Parikh Commercial Centre, Premium Park, Bolinji Agashi Road, Above OTW Hotel, Virar (West) - 401303/or Corporate Office: IIFL Tower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-IV Gurgaon, Haryana. Place: Thane & Plaghar & Virar Date: 07.02.2022 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd

58L The Standard Batteries Limited

(CIN No.: L65990MH1945PLC004452)

Regd. Off.: Rustom Court Bldg., Opp. Podar Hospital, Dr. Annie Besant Road,

Worli, Mumbai, Maharashtra, India-400 030. Tel. No: 022 2491 9569

E-Mail: standardbatteries_123@yahoo.co.in; Website: www.standardbatteries.co.in

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities

and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby

given that a meeting of the Board of Directors of the Company is

scheduled to be held on Monday, February 14, 2022, inter alia, to

consider and approve Un-Audited Financial Results of the Company

The said Notice may be accessed on the Company's website at

Pursuant to clause 6 of the Code of Internal Procedures and Conduct

for Regulation, Monitoring and Reporting of Trading by Insiders of the Company, read with amended clause 4 of Schedule B of SEBI

(Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 as amended, with

effect from April 01, 2019, trading window for dealing in the Company's

scrip by the Directors, Designated employees of the Company remains

closed from Saturday, 1st January, 2022 till completion of 48 working hours after the Un-audited Financial Results for the Quarter and Nine

SALE NOTICE **Great Unison Contractors India Private Limited (in Liquidation)**

Off: Ground Floor, Office No.9, Ambalal Chawl, Plot No.31A, Dr. Annie Besant Road,

Worli Naka, Mumbai 400018

Liquidator: Dipti Mehta

IBBI Registration No.: IBBI/IPA-002/IB-N00134/2017-18/10350 Liquidator's Address: : 201-2016, Shiv Smriti, 2nd Floor, 49A, Dr. Annie Besant Road.

Above Corporation Bank, Worli, Mumbai - 400018

Email ID: dipti@mehta-mehta.com; Contact No.: (022) 66119696

The sale will be done by the undersigned through the e-auction platform

https://www.eauctions.com

E-Auction

Sale of Assets under the Insolvency and Bankruptcy Code, 2016

Date and Time of E-Auction: February 21, 2022, at 11:00 AM to 04:00 PM IST

(with unlimited extensions of 5 minutes each)

Sale of Assets owned by Great Unison Contractors India Private Limited (in Liquidation)

forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National

Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated January 23, 2020. The terms and conditions of E-Auction and other details of assets are uploaded at the website i.e.

Quantity

2.00

1.00

1.00

1.00

1.00

1.00

1.00

1.00

1.00

5.00

Reserve

93,158.00

4,97,048.00

2,14,903.68

93.045.76

1,82,320.96

49.704.80

Rs.

21,490.37

Rs.

79,304.58

18,232.10

Price

EMD

Amount

9,315.80

Address

9/9 Balaji

Bhavan.

Gandhi Street Razack

Garden.

Arumbakkam

Chennai

Chennai

Port Trust

9/9 Balaji

Bhavan,

Gandhi Street.

Razack

Garden,

Arumbakkam,

Chennai

9/9 Balaji

Bhavan,

Gandhi Street,

Razack

Arumbakkam.

Chennai.

1/8 type 1

Camp II

Analmin

Nagar,

Tuticorin

For The Standard Batteries Limited

Company Secretary and Compliance Officer

(Bhupendra N. Shah)

Months ended December 31, 2021 are made public.

for the Quarter and Nine Months ended December 31, 2021.

http://www.standardbatteries.co.in

Date: 03/02/2022

https://www.eauctions.com

Particulars

Particulars

ining Table, Glass

Top plus 4 chairs 32" TV, Skywork make

Washing Machine,

Godrej Make, 6 kgs

Refrigerator, Godrej

Make, 165 lit

C 3020

Water Filter, Agua

Guard make, Geneus

Copier Canon make

Plastic Centre Table

Laptop (Intel R Core TM i5-3320M CPU@2.60GHz with 4GB (3,58GB Usable) RAM and 64bit

Operating System, Product ID-00371-OEM-8992671-00437 Label P/N/-SL10F467

(In Lot. Details in detailed

Bolero - TN02BK8509, DOR -

05-01-2018, light goods vehicle,

Engine No. - TBH4F88409, Diesel.

M Bolero Camper G VX2WDBS4,

Audi A4 35TDi Multitronic -

344. DOR - 05.04.2016

Chasis No - MA1RY2TBKH3F96854

TN02BE0794. Chasis No WAUZJF8

K2GY700348. Engine no- CMG030

Mahendra Bolero Model - Mahindra

 E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" "NO RECOURSE BASIS" and "WITHOUT ANY CLAIM/COMPENSATION IN

FUTURE" through approved service provider, Linkstar Infosys Private Limited. The above

This Sale Notice shall be read in conjunction with the Complete E-Auction Process Document containing details of the Assets, online E-Auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of the E-Auction Sale which are available on the portal https://www.euactions.com Contact Name: Mr. Dixit Prajapati: Contact No.:

The intending bidders, prior to submitting their bid, should make their independent inquiries at their own expenses and satisfy themselves. Site visit and inspection of the assets and vehicles is scheduled on February 13, 2022. Site visit and Inspection of the machineries is scheduled on February 18, 2022. Intending bidders who are interested in inspecting machineries should inform the liquidator prior February 12, 2022, along with their

The intending bidders are required to deposit Earnest Money Deposit (EMD) amount either

The intending bidders should submit the evidence for EMD Deposit and Request Letter for

participation in the E-Auction along with KYC documents along with other documents. The

formats can be taken from the Complete E-Auction Process Document. These documents

should reach the office of the Liquidator through physically or by email, at the address given

The Eligible Bidders, participating in the E-Auction, will have to Bid for at least the Reserve.

The EMD of the Successful Bidder shall be retained towards part of the sale consideration and

the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The EMD shall not bear any interest.

Sale will be cancelled if the balance sale consideration is not paid within stipulated time

Please refer E-auction Process Documents at E-Auction portal of Linkstar Infosys Private

Price and increase their Bid by a minimum incremental amount of Rs. 10,000 or in multiples

through Demand Draft in the name of "Great Unison Contractors India Pvt Ltd in Liquidation

Bol Camper Gold B34, Reg No.

TN 02BJ3199, Engine No.

MAJ RY2T B8KH3E94475

Terms and Condition of the E-Auction are as under:

price is exclusive of Goods and Service Tax.

Identity proof & address proof and photograph.

TBH4D92814, Chasis No. -

7874138237/9870099713; Email ID: admin@auctions.co.in

E-Auction document)

24638 kms

Coffee Maker

Equipment's Wooden Almirah

Sr. Category

2 Plant &

3 Four-

Machinery

Place: Mumbai

LOANS

BUSINESS



0070691857-64-1

"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of advertising

copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible fo such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, association or individuals advertising in its newspapers of Publications. We therefore recommend that readers

make necessary inquiries before sending any monie or entering into any agreements with advertisers of otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

Regd. Office: 603, 6th Floor, Windsor, Off CST Road, Kalina,

A. K. CAPITAL SERVICES LIMITED BUILDING BONDS

Santacruz (East), Mumbai - 400 098 (India) CIN: L74899MH1993PLC274881 | Website: www.akgroup.co.in Tel: +91-22-67546500 | Fax: +91-22-66100594 | E-mail: compliance@akgroup.co.in

NOTICE OF RECORD DATE

Pursuant to the Regulation 42 and other applicable regulations, if any, of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Board of Directors at their Meeting held on Saturday, February 5, 2022 have decided Wednesday, February 16, 2022 as the "Record Date" for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for the payment of interim dividend

The said notice is also available on www.bseindia.com and www.akgroup.co.in.

Date: February 5, 2022 Place: Mumbai

for the financial year 2021-22

A. K. Mittal Managing Director (DIN: 00698377)

For A. K. Capital Services Limited

AANCHAL ISPAT LIMITED CIN: L27106WB1996PLC076866

Registered Office: Chamrail, NH 6, Howrah - 711114

Email: info@aanchalispat.com, Tel: 03212-246121 Website: www.aanchalispat.com

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29(1)(a) read with

Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors is scheduled to be held on Monday, 14TH February, 2022 at 04.00 PM at Mouza-Chamarail, National Highway 6, Liluah, Howrah 711114, West Bengal, inter alia, to consider and approve the Standalone Unaudited Financial Results of the Company for the guarter and nine months ended 31ST December, 2021.

Pursuant to Regulation 47(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said notice may be accessed on the Company's website (http://aanchalispat.com/announcement.html# announcements) and also on the website of the Bombay Stock Exchange where the shares of the Company are listed (http://www.bseindia.com).

> For Aanchal Ispat Limited Mukesh Goel

By Order of the Board of Directors

SACOS INDIGO PRIVATE LIMITED

(Managing Director)

Place: Howrah Dated: 07.02.2022

1 Name Of Corporate Debtor

FORM B **PUBLIC ANNOUNCEMENT**

(Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy (Liquidation Process) Regulations, 2016 FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF SACOS INDIGO PRIVATE LIMITED- IN LIQUIDATION **PARTICULARS** DETAILS

ΙÌ	2	Date Of Incorporation Of Corporate Debtor	25th April 1985			
	3	Authority Under Which Corporate Debtor Is Incorporated/ Registered	ROC-MUMBAI.			
	4	Corporate Identity Number / Limited Liability Identity Number Of Corporate Debtor	U24222MH1985PTC214671			
	5	Address Of The Registered Office And Principal Office (If Any) Of Corporate Debtor				
	6	Date Of Closure Of Insolvency Resolution Process	28/01/2022.			
	7	Corporate Debtor	Order Delivered On: 28/01/2022. (Copy Of Order Received Or 03/02/2022)			
	8	Name And Registration Number Of The Insolvency Professional Acting As Liquidator	Mr. Santanu T Ray, Registration No IBBI/IPA-N00360/2017-2018/11055)			
	9	Address And E-Mail Of The Liquidator, As Registered With The Board	Aaa Insolvency Professionals Llp A301, Bsel Tech Park, Sector 30a Opp. Vashi Railway Station-400 705 Email: santanutray@aaainsolvency.Con			
	10	Address And E-Mail To Be Used For Correspondence With The Liquidator	Aaa Insolvency Professionals Llp A-301, Bsel Tech Park, Sector 30a Opp. Vashi Railway Station400 705 Email: sacosindigo@aaainsolvency.Con Phone No: 022-42667394			
- 1	11	Last Date For Submission Of Claims	28/02/2022			
	Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench has ordered the commencement of liquidation of the Sacos Indigo Private Limited on 28/01/2022. (Copy of the order received on 03/02/2022).					

of the order received on 03/02/2022). The stakeholders of Sacos Indigo Private Limited are hereby called upon to submit their claims

with proof on or before 28/02/2022, to the liquidator at the address mentioned against item 10. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties

Date: 07/02/2022 Sd/- Mr. Santanu T. Rav Place: Mumbai Insolvency Professional, AAA Insolvency Professionals LLP Read No: IBBI/IPA-N00360/2017- 2018/11055

SCHEDULE I FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017)

	ON OF THE STAKEHOLDERS OF NT SOLUTIONS PRIVATE LIMITED
Name of the Corporate Person	SBI INFRA MANAGEMENT SOLUTIONS PRIVATE

LIMITED

17/06/2016

3.	Authority under which Corporate Person is incorporated/registered	Registrar of Companies, Mumbai.
4.	Corporate Identity Number/Limited Liability Identity Number of corporate person	U93000MH2016PTC282507
5.	Address of the registered office and principal office (if any) of Corporate Person	Registered Office Address: Ground Floor, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point Mumbai Mumbai City MH 400021 IN
6.	Liquidation Commencement date of Corporate Person	04th February 2022

Name, address, email address, telephone number and the registration number of the Liquidator

2. Date of Incorporation of Corporate

Person

IBBI/IPA-001/IP-P00079/2017-18/10164 Address :- 407, Sanjar Enclave, Above Mahindra Showroom, Opposite Milap Cinema, S.V Road, Kandivali West, Mumbai - 400067. Email Id :- pranav@winadvisors.co.in

Mr. Pranav Damania

Cell :- +9198204 69825 8. Last date for submission of claims Within 30 days from the Liquidation Commencement date Notice is hereby given that the SBI Infra Management Solutions Private Limited has commenced voluntary liquidation on 04th February 2022.

address mentioned against item 7. The Financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

The stakeholders of SBI Infra Management Solutions Private Limited are hereby called

upon to submit a proof of their claims, on or before 05th March 2022, to the liquidator at the

Liquidator for SBI Infra Management Solutions Private Limited Date: February 07, 2022 Place: Mumbai

Account" or NEFT/RTGS.

above on or before February 19, 2022.

Dipti Mehta Liquidator Great Unison Contractors India Private Limited in Liquidation IBBI Registration No.: IBBI/IPA-002/IB-N00134/2017-18/10350

mentioned in E-Auction Process Information document. Date: 07.02.2022. Place: Mumbai